



ARTSON ENGINEERING LIMITED

14th January 2023

Corporate Relationship Department
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400001, Maharashtra

Sub: Newspaper publication - Unaudited Financial Results (UFR) for the 3rd Quarter ended 31st December 2022- Reg.

As required under Regulation 47(1)(b) read with Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the extract of the Statement of UFR of the Company for the 3rd Quarter ended 31st December 2022 was published in Business Standard (English), all India edition; and Navakal (Marathi), Mumbai edition on 14th January 2023.

Enclosed the clippings for your reference.

Yours Truly
For **Artson Engineering Limited**

Sd/-
Deepak Tibrewal
Company Secretary
FCS 8925

THE KARUR VYSYA BANK LIMITED
 Registered & Central Office, No. 20, Erode Road
 Vadivalu Nagar, L.N.S., Karur - 639002
 [CIN No: L65110TN1916PLC001295]
 [e-Mail: kvb_sib@kvbmail.com] [Website: www.kvb.co.in]
 [Tel No: 04324-269441] [Fax No: 04324-225700]

NOTICE
 Pursuant to Regulation 29 and Regulation 50 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of The Karur Vysya Bank Ltd., will be held on **Monday, 23rd January, 2023**, inter alia, to consider and take on record the Unaudited Financial Results of the Bank for the Quarter and nine months ended **31st December, 2022**.

Further, in continuation to our previous communication dated 27th December, 2022 regarding intimation of closure of trading window, we wish to inform you that the Trading Window shall remain closed till **25th January, 2023**. The Trading Window shall open for trading on **26th January, 2023**.

For further information/updates on this, the investors may visit the Bank's website www.kvb.co.in and Stock Exchange's website www.nseindia.com.

Place : Karur
 Date : 12.01.2023

For The Karur Vysya Bank Limited
Srinivasarao M
 Company Secretary

Rane Brake Lining Limited
 CIN : L63011TN2004PLC054948
 Regd. Office: "Malthir", No. 132, Cathedral Road,
 Chennai - 600 086. Tel.: 044 2811 2472 / 73
 www.ranegroup.com | e-mail : investorservices@ranegroup.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub : Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

Complying with requirements set out in the Rules, individual communications are being sent to the concerned shareholders whose dividend remain unclaimed and shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.ranegroup.com. Shareholders are requested to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

The unpaid/unclaimed dividend for the Financial year 2015-16 (Interim) and corresponding shares are due for transfer within thirty days after April 15, 2023. Accordingly, concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/ Company's Registrar and Transfer Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of claims.

The Company shall proceed to initiate corporate action for transfer of shares to the IEPF Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

i) Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of the IEPF Authority;
 ii) Shares held in physical mode: by issuance of new share certificates and thereafter converting it into demat and transferring to the demat account of the IEPF Authority.

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules. No Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the account of the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Integrated Registry Management Services Private Limited (SEBI Registration No. INR000000544), II Floor, Kences Towers, No. 1 Ramakrishna Street, T.Nagar, Chennai - 600 017. Tel : 044 - 28140801 - 03, E-mail : srrams@integratedindia.in

Chennai
 January 14, 2023

For Rane Brake Lining Limited
Venkatraman
 Secretary

CORRIGENDUM TO SALE NOTICE DATED 11.01.2023
K.S. OILS LIMITED (IN LIQUIDATION)
 Registered Office : Jwaji Ganj, Morana-476001, Madhya Pradesh
 CIN: L15141MP1985PLC003171

This corrigendum is issued in continuation of sale notice dated 11.01.2023 which was published in All India English Edition of the Business Standard and Madhya Pradesh Edition of Hindi Daily Raj Express, given to the public in general under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations thereunder, that the Liquidator hereby withdraws the assets specified in Block B to Block I from the e-auction which was to be held on 14th February 2023. Further, the Block A means the sale of Corporate Debtor as going concern.

The revised time lines are as follows:

Particulars	Original date	Revised Date
Date and time of E-auction	Tuesday, 14.02.2023 Between 12 noon to 4pm	Friday, 17.02.2023 Between 12 noon to 4pm
Last date for submission of Expression of Interest	Friday, 27.01.2023 (upto 5PM IST)	Monday, 30.01.2023 (upto 5PM IST)
Last date for submission of EMD	Saturday, 11.02.2023 (upto 5PM IST)	Tuesday, 14.02.2023 (upto 5PM IST)

The **Point 5 of important Notes** shall stand deleted. Further, all the terms and conditions are to be mandatorily referred from the E-Auction Process Document prior to submission of EMD and participation in the process. The Complete E-Auction process document containing complete details of what is included in Block A, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website of the e-auction service provider at <https://nctauction.auctiontiger.net>.

Place : Kolkata
 Date : 14.01.2023

KULDEEP VERMA
 Liquidator of K.S. Oils
 Regn. no. IBBI/IPA-001/IP-P00014/2016-17/10038
 45, BB Ganguly Street, 5th Floor Unit No 501,
 Kolkata 700012
 E: kaverma@gmail.com/liquidation.ksols@gmail.com
 Authorisation for Assignment (AFA) - Valid till 11.12.2023

MEGHALAYA POWER DISTRIBUTION CORPORATION Ltd
 O/o CHIEF ENGINEER (PROJECTS)
 SHORT ROUND ROAD, LUM JINGSHAI
 SHILLONG - 793001, MEGHALAYA
 CIN : U49410ML2009SGC008394
 (0364) 2590540 Fax : (0364) 2391174 email : eproject.mepdcl@gmail.com

No. MePDCL/CE(P/T)-226(RDSS-LR)/2022-23/12 dated : 12-01-2023
RE-TENDER NOTICE

Meghalaya Power Distribution Corporation Limited invites tenders from interested Contractors / Firms through online (e-tendering) submission for 10 (Ten) Packages to implement the Loss Reduction works in Meghalaya under Revamped Distribution Sector Scheme (RDSS).

The detailed Package wise Bidding Documents, etc may be downloaded from the website <https://www.meghalayatenders.gov.in> from 13th January, 2023. The last date for submission / uploading of bids is fixed upto 12:00 hours (IST) of 3rd February 2023. Opening of Bids shall be held at 16:00 Hrs (IST) on the same day in the MeECL Conference Room, Lumjingshai, Shillong.

M.I.P.R. No : 1661
 Dated : 13-01-2023

Sd/-
Chief Engineer (Projects)

TATA POWER
 (Corporate Contracts Department)
 The Tata Power Company Limited, 2nd Floor, Sahar Receiving Station
 Sahar Airport Road, Andheri East, Mumbai-400059
 (Board Line: 022-67173186) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tenders from eligible vendors for the following packages (Two Part Bidding).

- Design, Engineering, Manufacture, Deliver to site, Installation, Testing and Commissioning of 110 KV Gas Insulated Switchgear (GIS) along with associated Electrical and Mechanical balance of systems at Tata Power Parel Receiving station, Mumbai (Package Reference CC23AA001).
- Outline Agreement for 3 years to provide services for dismantling & installation of switchyard equipments (145 KV Breakers, CTs, PTs & Isolators) across Tata Power receiving stations in Mumbai (Package Reference CC23AA002).
- Balance of Plant (BoP) system & services for installation of 2 nos of 250 MVA ICTs (Inter Connecting Transformers) at Tata Power Vikhroli receiving station, Mumbai (Package Reference CC23AA003).

For detailed NIT, please visit Tender section on website <https://www.tatapower.com>. Interested bidders to submit Tender Fee and Authorization Letter up to 1500 Hrs. **Monday, 23rd January 2023**. Also, all future corrigendum's (if any), to the above tenders will be informed on Tender section on website <https://www.tatapower.com> only.

RANE HOLDINGS LIMITED
 CIN : L35999TN1936PLC002202
 Regd. Office: "Malthir", No. 132, Cathedral Road,
 Chennai - 600 086. Tel.: 044 2811 2472 / 73
 www.ranegroup.com | e-mail : investorservices@ranegroup.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub : Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

Complying with requirements set out in the Rules, individual communications are being sent to the concerned shareholders whose dividend remain unclaimed and shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.ranegroup.com. Shareholders are requested to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

The unpaid/unclaimed dividend for the Financial year 2015-16 (Interim) and corresponding shares are due for transfer within thirty days after April 15, 2023. Accordingly, concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/ Company's Registrar and Transfer Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of claims.

The Company shall proceed to initiate corporate action for transfer of shares to the IEPF Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

i) Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of the IEPF Authority;
 ii) Shares held in physical mode: by issuance of new share certificates and thereafter converting it into demat and transferring to the demat account of the IEPF Authority.

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules. No Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the account of the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Integrated Registry Management Services Private Limited (SEBI Registration No. INR000000544), II Floor, Kences Towers, No. 1 Ramakrishna Street, T.Nagar, Chennai - 600 017. Tel : 044 - 28140801 - 03, E-mail : srrams@integratedindia.in

Chennai
 January 14, 2023

For Rane Holdings Limited
Siva Chandrasekaran
 Secretary

ROSSELL INDIA LIMITED
 CIN: L01132WB1994PLC063513
 Registered Office: Jindal Towers, Block 'B', 4th Floor
 21/1A/3, Darga Road, Kolkata - 700 017,
 Phone : 033 40616069, e-mail: corporat@rossellindia.com
 Website: www.rossellindia.com

NOTICE
Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given that in terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 read with the relevant circulars (as amended) ("IEPF Rules"), the shares in respect of which dividend have not been paid or unclaimed for Seven (7) consecutive years or more are liable to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF). The details of such shareholders including their Folio number or DP and Client ID and number of shares due for transfer are available on the investors section of the Company's website at www.rossellindia.com.

The Company has sent the individual notice to all the concerned shareholders, whose interim dividend for the financial year 2015-2016 remaining unclaimed/unpaid for Seven (7) consecutive years in terms of said rules, advising them to lodge their claims on or before 31st March, 2023 in respect of the said unclaimed/unpaid interim dividend in writing to the Registrars and Share Transfer Agent of the Company, C B Management Services (P) Ltd. at P-22, Bondel Road, Kolkata 700 017, Tel: 033-4011 6700/6725, Fax: 033-40116739, Email: rtg@cbmsl.com. In the event of non-receipt of any valid claim on or before the aforesaid date, the Company, in accordance with the applicable provisions of law, shall transfer such dividend and shares to the IEPF A/c & IEPF Demat A/c respectively.

The concerned shareholders, holding shares in physical Form and whose shares are liable to be transferred to the IEPF Demat Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) by process of law in lieu of share certificate(s) held by them for the purpose of transferring the said shares to IEPF Demat Account and the Original share certificate(s) held by them in physical Form shall stand automatically cancelled and to be deemed non-negotiable. In case the shares held in dematerialized form, are liable to be transferred, the Company shall through Corporate Action transfer the shares to the IEPF Demat Account. Further, it may also be noted that all future benefits accruing on such shares would be transferred to IEPF and the same can be claimed by following the procedure prescribed under the IEPF Rules.

Shareholders may claim the shares/ interim dividend after its transfer to IEPF, by making a separate application to the IEPF authority in Form No. IEPF- 5, prescribed under the IEPF Rules, which form is available along with all details at the IEPF website at www.iepf.gov.in.

Place : Kolkata
 Date : 14.01.2023

For Rossell India Limited
N K Khurana
 Director (Finance) and Company Secretary

RANE HOLDINGS LIMITED
 CIN : L35999TN1936PLC002202
 Regd. Office: "Malthir", No. 132, Cathedral Road,
 Chennai - 600 086. Tel.: 044 2811 2472 / 73
 www.ranegroup.com | e-mail : investorservices@ranegroup.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub : Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

Complying with requirements set out in the Rules, individual communications are being sent to the concerned shareholders whose dividend remain unclaimed and shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.ranegroup.com. Shareholders are requested to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

The unpaid/unclaimed dividend for the Financial year 2015-16 (Interim) and corresponding shares are due for transfer within thirty days after April 15, 2023. Accordingly, concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/ Company's Registrar and Transfer Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of claims.

The Company shall proceed to initiate corporate action for transfer of shares to the IEPF Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

i) Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of the IEPF Authority;
 ii) Shares held in physical mode: by issuance of new share certificates and thereafter converting it into demat and transferring to the demat account of the IEPF Authority.

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules. No Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the account of the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Integrated Registry Management Services Private Limited (SEBI Registration No. INR000000544), II Floor, Kences Towers, No. 1 Ramakrishna Street, T.Nagar, Chennai - 600 017. Tel : 044 - 28140801 - 03, E-mail : srrams@integratedindia.in

Chennai
 January 14, 2023

For Rane Holdings Limited
Siva Chandrasekaran
 Secretary

ARTSON ENGINEERING LIMITED
 CIN: L27290MH1979PLC020644
 (A Subsidiary of Tata Projects Limited)
 Regd Office: 2nd Floor, One Boulevard, Lake Boulevard Road, Hiranandani Business Park, Powai, Mumbai-76, Maharashtra
 Tel: 022-68255600; Email: investors@artson.net; website: www.artson.net

EXTRACT OF THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (UFR) FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022

S. No.	PARTICULARS	(Rs. in Lakhs unless otherwise stated)		
		Quarter Ended	Nine Months Ended	Year Ended
		31.12.2022	31.12.2021	31.12.2022
1.	Total Income from Operations	3085.85	4195.79	10232.17
2.	Net Loss for the period before tax	-210.78	-400.71	-1175.02
3.	Net Loss for the period after tax	-188.88	-386.21	-1354.66
4.	Total Comprehensive Income for the period	0.40	1.76	1.20
5.	Equity Share Capital	369.20	369.20	369.20
6.	Reserves as shown in audited balance sheet of previous year	-319.88	-357.73	-319.88
7.	Earnings Per Share (of Rs. 1/- each)			
1.	Basic	-0.54	-1.07	-3.67
2.	Diluted	-0.54	-1.07	-3.67

Notes:
 1. The accumulated losses of the Company (including other comprehensive income) as at 31 December 2022 stood at Rs. 6,569.35 Lakhs. On account of the operating losses incurred during the current quarter, the previous periods and other indicators, the Management, including the Board of Directors of the Company, performed an assessment of the Company's ability to continue as a going concern. Considering the following aspects, the management and the Board of Directors have assessed that the Company would be able to meet its cash flow requirements for the next twelve months from the date of this financial results and have accordingly, prepared this statement on a going concern basis.
 a) Tata Projects Limited, Holding Company has provided a letter of support to provide adequate business, financial support and operational support to the Company, to enable it to meet its financial obligations and to continue its operations for the next 12 months.
 b) Review of the approved business plan and the future cash flow projections.

For and on behalf of the Board of Directors
Vinayak Pai, Chairman

Date : 13th January 2023
 Place : Nashik

Sundram Fasteners Limited
 CIN : L35999TN1962PLC004943
 Registered office: 98-A, VII Floor, Dr Radhakrishnan Salai, Mylapore, Chennai - 600 004
 Tel: +91 - 44 - 28478500 | Fax: 91 - 44 - 28478510 | Email: investorshelpdesk@stf.co.in | Website: www.sundram.com

NOTICE to Shareholders regarding Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended to date, the Company is required to transfer Equity Shares on or before **May 15, 2023** in respect of which dividend amounts for **seven consecutive years or more remain unclaimed as on April 15, 2023** to Investor Education and Protection Fund ("IEPF").

The shareholders are requested to encash / claim such unclaimed dividends on or before **April 7, 2023**. The Company has displayed on its website, www.sundram.com/corpgov.php, the names, folio numbers / DPID & Client ID and the number of shares held by the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the above mentioned Rules, in case such shareholders have not encashed / claimed their dividends.

In case, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to the Fund.

Hence, in the absence of any communication received from the concerned shareholders in respect of such shares on or before **April 7, 2023**, the Company will proceed to transfer the said Equity Shares to IEPF as stipulated in the Rules, without any further notice. All further dividends in respect of the shares so transferred will also be directly credited to IEPF.

The Shareholders may please note the following in this regard:-

1) In case, the shares are held in physical form	A new share certificate will be issued and upon such issue, the Company shall inform the Depository by way of corporate action to convert the share certificates into Demat form and transfer in favour of IEPF.
2) In case, the shares are held in dematerialized form	Your demat account will be debited for the shares liable for transfer to IEPF.

The concerned Shareholders whose shares are transferred to IEPF can claim both the unclaimed dividend and the shares from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 through online submission to the IEPF Authority and sending a physical copy of the same prescribed by the IEPF Authority duly signed as per the specimen signature registered with the Company along with the requisite documents specified in Form IEPF-5, to the Company Secretary of the Company. The Company will issue an entitlement letter to the shareholder / claimant, subject to receipt of the requisite documents specified in Form IEPF-5. It may be noted that the shareholder has to attach a copy of the entitlement letter issued by the Company along with other requisite documents at the time of submission of Form IEPF-5. Please note that no claim shall lie against the Company in respect of shares / unclaimed dividend transferred to IEPF pursuant to the above mentioned Rules.

In case of any queries in this regard, the concerned shareholders may contact the Registrar and Share Transfer Agent, Sri S Sriram, General Manager, Integrated Registry Management Services Private Limited, Kences Towers, 2nd Floor, No. 1, Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600 017, Telephone: 91-44-28140801-803, E-mail: srrams@integratedindia.in / Sri G Anand Babu, the Nodal Officer of the Company and Sri B Umesh, the Deputy Nodal Officer of the Company at the contact details mentioned above.

Chennai
 14.01.2023

For SUNDRAM FASTENERS LIMITED
G Anand Babu
 Manager - Finance & Company Secretary

Aditya Birla Money Ltd.
 (A part of Aditya Birla Capital Ltd.)

Regd. Office: Indian Rayon Compound, Veraval - 362 266, Gujarat; CIN: L65993GJ1995PLC064810; Email: abml.investorgrievance@adityabirlacapital.com;
 Website: www.adityabirlamoney.com; Tel: +91-44-49490000; Fax: +91-44-22501095.

Total Income - YOY	PAT - YOY	RoE
17% Q3 FY 23	21% 9 months FY 23	43% 9 months FY 23

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months Ended December 31, 2022
 (Rupees in Lakhs) Except per share data

Sr No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		December 31, 2022	December 31, 2021	December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	6,688.36	6,026.86	19,704.95	17,094.64	23,131.39
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,199.90	915.30	3,690.60	2,614.35	3,568.23
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,199.90	915.30	3,690.60	2,614.35	3,568.23
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	872.53	645.88	2,653.67	1,851.01	2,613.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	895.15	651.41	2,710.94	1,860.18	2,629.79
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Re.1/- each)	564.53	563.75	564.53	563.75	563.75
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	6,879.55
8	Securities Premium Account	536.17	495.25	536.17	495.25	495.25
9	Debt Redemption Reserve	-	-	-	-	-
10	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-
11	Net Worth	10,180.91	6,673.72	10,180.91	6,673.72	7,443.30
12	Outstanding Debt	80,195.76	61,210.29	80,195.76	61,210.29	71,712.99
13	Outstanding Redeemable Preference Shares (Nos. in Lakhs)	16.00	16.00	16.00	16.00	16.00
14	Debt Equity Ratio (No. of Times)	7.88	9.17	7.88	9.17	9.63
15	Debt Service Coverage Ratio (No. of Times)	0.12	0.11	0.11	0.10	0.08
16	Interest Service Coverage Ratio (No. of Times)	2.00	2.59	2.28	2.75	2.62
17	Earnings Per Equity Share (of Re.1/- each)					
	(a) Basic	1.55	1.15	4.71	3.29	4.64
	(b) Diluted	1.55	1.14	4.70	3.28	4.63
		(Not Annualised)	(Not Annualised)	(Not Annualised)	(Not Annualised)	(Annualised)

Notes:
 1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on January 13, 2023. The Unaudited Financial Results of the Company for the Quarter and Nine months ended December 31, 2022 have been subjected to Limited Review by the Auditors.
 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. For the items referred in relevant sub-clauses of Regulation 52(4) of the SEBI Listing Regulations, the pertinent disclosures have been made to the Stock Exchanges viz. National Stock Exchange of India Limited and BSE Limited and the full format of the Unaudited Financial Results is available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.adityabirlamoney.com.
 3. The previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary.

Place : Mumbai
 Date : January 13, 2023

By Order of the Board
 For Aditya Birla Money Limited
Tushar Shah
 Director
 DIN: 00239762

